

निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाचे
अंशराशीकृत मूल्य वेळेवर अदा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक: सेनिवे 1093/146/सेवा-4
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 14 जानेवारी 1994

परिपत्रक

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 च्या नियम 14, 15 व 16 (4) अन्वये अर्जदाराकडून निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकरणाच्या विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यावर त्या अर्जावर कार्यालय प्रग्रामाखाली यांच्या कार्यालयाने करावयाच्या कार्यवाहीवावतच्या उत्तरादी विहित करण्यात आल्या आहेत. या तरतुदीनुसार आवश्यक त्या सर्व बाबीची पूर्ती झाल्यावर महालेखापालांनी संबंधित निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरणास (संबंधित कोषागार अधिकारी) निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याच्या प्रदानासाठी प्राधिकारपत्र पाठविणे तसेच त्या प्राधिकारपत्राची प्रत संबंधित निवृत्तीवेतनधारकास पाठवून निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य त्याने निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरणाकडून (संबंधित कोषागार कार्यालय) घ्यावे अशा सूचना देणे आवश्यक असते. निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरणानेही अंशराशीकृत मूल्याचे प्रदान करण्यात आल्यानंतर त्यासंबंधीची तारीख महालेखापालांना कळविणे आवश्यक असते.

या संदर्भात शासनाच्या असे निर्दर्शनास आले आहे की, महालेखापालांनी निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरणाकडून घेण्यात यावे, अशा सूचना जरी निवृत्तीवेतनधारकास निर्गमित केल्या असल्या तरी त्या, संबंधित निवृत्तीवेतनधारकास प्रत्यक्षात प्राप्त न झाल्यामुळे त्यास निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरणाकडे (संबंधित कोषागार अधिकारी) अंशराशीकृत मूल्य घेण्यासाठी वेळीच संपर्क साधता येत नाही. परिणामी निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य विलंबाने प्राप्त होते. अशा प्रकारे निवृत्तीवेतनाचे अंशराशीकृत मूल्य मिळण्यास होणारा विलंब टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांना असे निर्देश देण्यात येत आहेत की महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 च्या नियम 14, 15 व 16 (4) मध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच महालेखापालांनी निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याचे प्राधिकारपत्र निर्गमित केल्यानंतर त्यावावतच्या सूचना निवृत्तीवेतनधारकास प्रत्यक्षात प्राप्त झाल्या आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी करून निवृत्तीवेतनधारकास अंशराशीकृत मूल्याची रक्कम वेळीच अदा केली जाईल याबाबत योग्य ती खात्रदारी घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वरांत चौधरी
शासनाचे अवर सचिव.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुशेयता)- 1, महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल (लेखा व अनुशेयता)- 2, महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल (लेखा परीक्षा)- 1, महाराष्ट्र, मुंबई,

- महाराष्ट्रापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर,
 संचालक, लेखा व कोषागार, मुंबई,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 राई गंत्री व राज्यगंत्री यांचे खाजगी सचिव,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 सर्व विभागीय आयुक्त,
 मंत्रालयाच्या राई विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
 ✗ प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 ✗ प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 ✗ सचिव, गहाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 ✗ सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 ✗ प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई,
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
 विधोष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस गेड, नवी दिल्ली,
 जनशंपत्र अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 गंगाळक, नगरानिवास प्रशासन, गुंवड,
 किंवा | गांगारीन गांगारीगत,
 निवड पांडेल, कार्यालय सत्वा-५
 ✗ पत्रांदार.